## NATIONAL STANDARD (INDIA) LIMITED

Lodha Excelus, N.M Joshi Marg, Mahalaxmi, Mumbai 400 011, India

#### November 06, 2020

The Listing Dept.,
BSE Limited
Corporate Relationship Department
1st Floor, New Trading Ring,
Rotunda Building, P. J. Towers
Dalal Street, Fort
Mumbai 400 001

Scrip Code: 504882

The Listing Dept.
The Calcutta Stock Exchange Limited,
7, Lyons Range,
Calcutta- 700 001

Scrip Code: 024063

### Dear Sir,

### Sub: Newspaper Advertisement- Results for the quarter and half year ended September 30, 2020

Please inform enclosed herewith the newspaper advertisement for the unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2020 of National Standard (India) Limited published in the following newspapers:

3. Financial Express

4. Mumbai Lakshadweep

This is for your information and records, you are requested to inform your members accordingly.

NDIA

Yours faithfully,

**National Standard (India) Limited** 

Madhur Mittal Company Secretary and Compliance Officer Membership No.: A47976

**Encl: As above** 

Regd. Off.: 412, Floor - 4, 17G Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai-400001 Tel.: +91.22.61334400 Fax: +91.22.23024550 **Website:** <a href="www.nsil.net.in">www.nsil.net.in</a> **E-mail:** <a href="mailto:Investors.NSIL@lodhagroup.com">Investors.NSIL@lodhagroup.com</a> CIN No. L27109MH1962PLC265959

FINANCIAL EXPRESS

## SHARAT INDUSTRIES LIMITED (CIN: L05005AP1990PLC011276)

Regd Off: Venkanna Palem Village, T.P. Gudur Mandal, Nellore-524 002.


## NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 (1) (a) read with regulation 47(1) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, the 12th November, 2020 at 03:00 P.M. at the Processing Plant of the Company, situated at Mahalakshmipuram Village .T.P.Gudur Mandal, Nellore-524 002. Andhra Pradesh through Video Conferencing mode. inter alia to consider and approve the Un-Audited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30° September, 2020. The Notice is also available at http://www.sharatindustries.com/ and under corporate announcement section of www.bseindia.com

For Sharat Industries Limited -/sd/

Nellore 04.11.2020

**B.VIGNESH RAM** Company Secretary & Compliance Officer



### Registered Office: Rathod Colony, Rajgangpur, Sundergarh, Odisha 770 017, India Tel. No.: +91 06624 220 332; Fax: +91 06624 220 332

Notice is hereby given pursuant to Regulation 47 read together with Regulation 29 and other applicable regulations of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 12 November, 2020, inter alia, to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and half year ended 30 September, 2020.

Further details are available on the website of the Company, viz.,

www.electrosteel.com and also available on the websites of BSE

Limited, i.e., www.bseindia.com and National Stock Exchange of India

Limited, i.e., www.nseindia.com, where the shares of the Company

NOTICE

ELECTROSTEEL CASTINGS LIMITED

CIN: L27310OR1955PLC000310

For Electrosteel Castings Limited

Place: Kolkata Date: 5 November, 2020

are listed

Indranil Mitra Company Secretary ICSI: A20387

### INDUSTRIAL & PRUDENTIAL INVESTMENT CO. LTD. CIN: L65990WB1913PLC218486 Registered Office: Paharpur House, 8/1/B Diamond Harbour Road Kolkata 700027

Tel. No. 033-40133000; Email: contact@industrialprudential.com

Website: www.industrialprudential.com NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation

47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 12th November, 2020 to consider, inter alia, the following: To approve and adopt unaudited Standalone and Consolidated

Financial Results for the half year ended 30th September, 2020. To cancel forfeited shares and subsequently transfer the amount to

The trading window for dealing in securities of the Company will be closed for all directors / officers / designated persons of the Company and their immediate relatives from 5th November, 2020 to 14th November, 2020 (both days inclusive) and would re-open on 15th November, 2020. The above information is also available on the website of the Company -www.industrialprudential.com and also on the website of the BSE Limited www.bseindia.com.

For Industrial & Prudential Investment Co. Ltd. Place: Kolkata

Dated: 4th November, 2020

Company Secretary

Ayan Datta

## McLEOD RUSSEL Belie<u>ve</u> in tea

## McLEOD RUSSEL INDIA LIMITED

Corporate Identity Number (CIN): L51109WB1998PLC087076 Regd. Office: Four Mangoe Lane, Surendra Mohan Ghosh Sarani, Kolkata-700 001 Telephone: 033-2210-1221. Fax: 91-33-2248-8114/6265 Website: www.mcleodrussel.com. E-mail: investors@mcleodrussel.com

## NOTICE OF BOARD MEETING

NOTICE is hereby given pursuant to Regulation 47 (1) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of McLeod Russel India Limited ('the Company') will be held on Wednesday, 11 November 2020 at the Registered Office of the Company inter alia to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the Quarter and half year ended 30 September 2020.

This Notice will also be made available on the websites of the stock exchanges, www.bseindia.com, www.nseindia.com and www.cse-india.com as also on the website of the Company, www.mcleodrussel.com

McLEOD RUSSEL INDIA LIMITED ALOK KUMAR SAMANT

Place: Kolkata Date: 05 November 2020

Chennai - 600028.

COMPANY SECRETARY MATRIMONY.COM LIMITED

Regd.Off: No.94, TVH Beliciaa Towers,

Tower II, 5th Floor, Raja Annamalaipuram,

## Pursuant to Regulation 29 and Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015, Notice is hereby ended on September 30, 2020.

given that Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, November 13, 2020 at 06:00 p.m., to consider and approve, inter alia, the Unaudited Standalone & Consolidated Financial Results (with limited review) for the second quarter and half year This notice is available on the website of the

SONAL MERCANTILE LIMITED

RO: 365, Vardhman Plaza, III Floor,

Sector-3, Rohini, New Delhi -85

CIN: L51221DL1985PLC022433,

Tel: 011-49091417

E-mail: sonalmercantile@yahoo.in, Website: www.sonalmercantile.in

Company (www.sonalmercantile.in) and on the website of BSE (https://www.bseindia.com) and members may refer to the same for details. For Sonal Mercantile Limited

Place: New Delhi Kush Mishra Company Secretary Date: 05.11.2020

AMS POLYMERS LIMITED (Formerly, SAI MOH AUTO LINKS LIMITED CIN: L34300DL1985PLC020510

Regd.: C-582, Saraswati Vihar, Pitampura, Delhi-11003-Email Id: polymersams@gmail.com Tel.:91-11-27032702, Fax: 91-11-27032702

NOTICE OF BOARD MEETING Pursuant to Regulation 47 of SEBI (LODR Regulations, 2015, Notice is hereby giver that the meeting of the Board of Directors wi be held on Thursday, the 12th Day o November, 2020 at the Read, Office of the Company, inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results for the

The said Information is also available at the Company's website a www.amspolymers.com and at the BSE's website i.e. www.bseindia.com

quarter and half year ended on Septembe

30, 2020 pursuant to Regulation 33 of SEBI

(LODR) Regulations, 2015

By Order of Board For AMS Polymers Limited

Bhavya Kochhar Date: 05.11.2020 Company Secretary Place: New Delhi Membership No.: A5866 THE ORISSA MINERALS

**DEVELOPMENT COMPANY LIMITED** (A GOVT. OF INDIA ENTERPRISE) REGD OFF. PLOT NO. 271, GROUND FLOOR BIDYUT MARG, SHASTRI NAGAR, UNIT-IV. BHUBANESWAR, ODISHA - 751001 CIN: L51430OR1918034390

Notice is hereby given that pursuant to Regulation 47 of SEBI (LODR) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the company is scheduled to be held on Thursday

NOTICE

12th November, 2020 inter alia to consider, approve and take on record the un-audited Financial Results of the Company for the quarter ended 30th September, 2020 of The Orissa Minerals Development Company Limited. For The Orissa Minerals **Development Company** 

Limited, Sd/- (A. Singh) **Company Secretary** Bhubanewsar Dated: 05.11.2020



Regd. Office: Fortis Hospital, Sector 62, Phase VIII, Mohali- 160062 Tel: +91 172 5096001 Fax: +91 172 5096221 Website: www.fortishealthcare.com

Email: secretarial@fortishealthcare.com

## NOTICE

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, November 12, 2020 to inter alia, consider and approve standalone and consolidated un-audited financial results for the quarter and period ended on September 30, 2020. The same is also available on the website of the Company www.fortishealthcare.com and that of National Stock Exchange of India Limited - www.nseindia.com and BSE

Limited - www.bseindia.com. For Fortis Healthcare Limited

Date: 05/11/2020

Sumit Goel Place: Gurugram Company Secretary

# matrimony.com

Website: www.matrimonv.com CIN: L63090TN2001PLC047432 **Extract of Statement of Consolidated** Unaudited Financial Results for the quarter and Half Year ended September 30, 2020 ( Rs. in Lakhs) SI Half Year ended Quarter ended **Particulars** Quarter ended No. September 30. September 30, September 30, 2020 2019 Total Income from Operations 9.799.80 18,986.58 9,688.10 Net Profit for the period 1,344.07 1,033.30 2,570.16 (before Tax, and Exceptional items) Net Profit for the period before tax 1,344.07 1,033.30 2,570.16 (after Exceptional items) Net Profit for the period after tax 1,026.32 1,962.88 782.33 (after Exceptional items) Total Comprehensive Income 1,001.01 1,916.58 741.41 for the period Equity Share Capital 1,138.51 1,138.51 1,136.72 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited 22,824.12 Balance Sheet of the previous year Earnings Per Share

## 2. Diluted:

Basic:

Place: Chennal

Date: November 05, 2020

<del>financialexp.epapr.in</del>

NOTE: 

(of Rs.5/-each) (not annualized) -

Particulars	Quarter ended September 30, 2020	Half Year ended September 30, 2020	Quarter ende September 30 2019	
Total Income from operations	9,781.15	18,849.64	9,581.42	
Net Profit before tax after exceptional items	1,399.98	2,579.56	977.54	
Net Profit after tax and exceptional items	1,082.45	1,972.70	727.03	

4.51

4.49

8.62

8.59

3.44

3.42

Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended). The full format of the Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the Company's website at www.matrimony.com and the Stock Exchange(s) websites at www.nseindia.com and www.bseindia.com. 3. The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by

the Board of Directors at their meeting held on 5th November 2020 at Chennai.

For and on behalf of the Board of Directors of Matrimony.com Limited, Murugavel J Chairman & Managing Director

Place: Mumbai

Date: 04.11.2020

**Best Agrolife Limited** (Formerly Sahyog Multibase Limited) CIN: L74110DL1992PLC116773

Regd Office: S-1A, Ground Floor, Bhagwan Dass Nagar, East Punjabi Bagh, New Delhi-110026 Ph: +91 9811876512 | Email: info@bestagrolife.com | Website: www.bestagrolife.com

NOTICE Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 11th November, 2020 at 03:00 p.m., inter alia, to consider and approve the Un-Audited Financial Results for the half year and quarter

ended 30th September, 2020. The Board Meeting notice can be accessed at Company's website www.bestagrolife.com under Investor Zone Tab - Corporate Announcements head and

at website of BSE viz. www.bseindia.com. For Best Agrolife Limited (Formerly Sahyog Multibase Limited)

Date: 05/11/2020 Himanshi Negi Place: New Delhi Company Secretary and Compliance Officer

Amrutanjan Health Care Limited CIN: L24231TN1936PLC000017 Regd. Office: No103 (Old No.42-45), Luz Church Road, Mylapore, Chennai 600 004 Tel: 044-2499 4465 Fax 044-2499 4585 Website: www.amrutanjan.com

Notice is hereby given that pursuant to Regulation 47(1)(a) read with Regulation 2 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015, meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held or Thursday, November 12, 2020 to consider, approve and take on record, inter-alia the Un-audited Financial Results of the Company for the Quarter and half yea ended September 30,2020.

The above information is also available on the Company's website www.amrutanian.com and also can be accessed on the website of National Stoc Exchange, www.nseindia.com, where the shares of the Company are listed. For AMRUTANJAN HEALTH CARE LIMITED

Place: Chennai Date: November 05,2020

Company Secretary & Compliance Office

(M. Srinivasan)

## **CMI LIMITED** CIN L74899DL1967PLC018031

Regd. Office: Flat No. 501-503, 5th Floor, New Delhi House 27 Barakhamba Road, New Delhi - 110 001 Ph.: 011-49570000, Fax No.: 011-23739902 Website: www.cmilimited.in Email: info@cmilimited.in

## NOTICE OF BOARD MEETING

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 12th November, 2020, to inter alia, consider and approve the Un-audited Financial Results for the guarter and half year ended on 30th September, 2020. The said notice may be accessed on the Company's website a www.cmilimited.in and may also be accessed on the Stock Exchange

website at www.bseindia.com and www.nseindia.com Further, pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 as amended by SEBI (Prohibition of Insider

Trading) (Amendment) Regulations, 2018 and in accordance with the Code of conduct to Regulate, Monitor and Report Trading by Insiders, the "Trading Window" shall remain closed till 14th November, 2020 i.e. 48 hours after the announcement by the Company of the results to the stock exchanges on 12th November, 2020.

For CMI Limited Subodh Kumar Barnwal

Date: 05.11.2020 Place: New Delhi

(Company Secretary) **NIVI TRADING LIMITED** Regd.Office:c/o United Phosphorus Ltd..Readymoney Terrace, 4th floor.

167, Dr. A.B. Road, Worli Naka, Mumbai-400018 Tel. No. 61233500 Fax No. 26487523, Email Id: nivi.investors@uniphos.com, Website: www.nivionline.com CIN: L99999MH1985PLC036391

Unaudited Financial Results for the quarter/six months ended 30/09/2020

PARTICULARS	Quarter ended 30/09/2020 Unaudited	Quarter ended 30/06/2020 Unaudited	Quarter ended 30/09/2019 Unaudited	Six months ended 30/09/2020 Unaudited	Six months ended 30/09/2019 Unaudited	Year ended 31/03/2020 Audited
Total income from						
operations	1.76	1.62	(0.11)	3.38	2.65	6.70
Net Profit/(loss) for the						
period before tax and						
exceptional items	1.30	(1.74)	(0.34)	(0.44)	(1.20)	(5.38)
Net Profit/(loss) for the			(0.0.1)		(4.50)	7
period after tax	0.92	0.16	(0.34)	1.08	(1.50)	(5.55)
Total Comprehensive						
Income for the period						
{Comprising profit for the						
period (after tax) and Other Comprehensive						
income (after tax)}	0.72	1.08	(1.18)	1.80	(4.62)	(12.62)
Equity Share Capital	124.56	124.56	124.56	124.56	124.56	124.56
Other Equity	124.00	124.50	124.50	124.50	124.50	124.00
Earnings Per Share						
(of Rs 10/- each)						
Basic and diluted						
(Rs. Per share)						
(not annualised)	0.07	0.01	(0.03)	0.09	(0.12)	(0.45)

Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format o the Quarterly and Half yearly Financial Results are available on the website of the Company at www.nivionline.com and may also be accessed on the website of the Stock Exchange, i.e. BSE Limited (BSE) at www.bseindia.con where the equity shares of the Company are listed

Note: The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and thereafter approved at th meeting of the Board of Directors held on 5th November, 2020. FOR NIVI TRADING LIMITED

Place : Mumbai Date: 5th November, 2020

Sandra R. Shroff Managing Director DIN - 00189012

LORDS ISHWAR HOTELS LIMITED Reg. Off: Hotel Revival, Near Savaji Garden, Kalaghoda Chowk, University Road, Baroda,

Gujarat 390002. Tel: 0265 2793545, Fax: 0265 2792028, CIN: L55100GJ1985PLC008264, E-mail: info@lordsishwar.com, Website: www.lordsishwar.com **Extract of Statement of Standalone Unaudited Financial Results** for the Quarter and Half year ended 30<sup>th</sup> September, 2020 Quarter Half Year Quarter

	Particulars	ended 30.09.2020 (Unaudited)	ended 30.09.2020 (Unaudited)	ended 30.09.2019 (Unaudited			
Н	Total income from operations	80.49	104.42	144.37			
	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(7.45)	(39.80)	(4.78)			
П	Net Profit /(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(7.45)	(39.80)	(4.78)			
П	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1.32)	(42.34)	(7.70)			
	Total comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(1.32)	(42.34)	(7.70)			
Н	Equity Share Capital	747.00	747.00	747.00			
	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-			
	Earnings per equity share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)  1. Basic: 2. Diluted:	(0.02) (0.02)	(0.57) (0.57)	(0.10) (0.10)			
	Note: The above is an Extract of the detailed format of Financial Results for the quarter and Half year ended on 30th September, 2020 filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirement Regulations, 2015. The full Format of the said results is available on the stock Exchanges.						

website, www.bseindia.com & on the Company's Website viz. www.lordsishwar.com For LORDS ISHWAR HOTELS LIMITED Place: Mumbai PUSHPENDRA BANSAL

Managing Director (DIN: 00086343)

Date: 5<sup>th</sup> November, 2020

Regd. Office: 412, Floor- 4, 17G, Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai - 400 001. | Tel.: 91.22.61334400 | Fax: +91.22.23024550 Website: www.nsil.net.in | E-mail: Investors.nsil@lodhagroup.com

NATIONAL STANDARD (INDIA) LIMITED

EXTRACTS OF LINAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

Sr.	Particulars	For the quarter ended	For the half year ended	For the quarter ended
No.	i dinculais	30.09.2020 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)
1 2	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period before Tax	310.26	597.46	597.20
3	(before Tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit/ (Loss) for the period before Tax	147.84	371.55	423.82
4	(after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax	147.84	371.55	423.82
5	(after Exceptional and / or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [(Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other	105.95	266,08	242.30
	Comprehensive Income (after Tax))	105.95	266.08	242.30
6	Equity share capital (Face Value of 10 each)	2000.00	2000.00	2000.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		18,048.96	
8	Earnings Per Share (Face Value of 10 each) (not annualised) Basic and Diluted	0.53	1.33	1.2

Financial Results are available on the websites of BSE Limited i.e. www.bseindia.com and of the Company i.e. www.nsil.net.in For and on behalf of the Board For National Standard (India) Limited

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the Stock Exchange under Regulation

33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly

Place: New Delhi Smita Ghag (Director) Date: 05.11.2020 DIN: 02447362

VERTUZ ADVENTIONIO Entre Vertoz Media Private Limited)
(Formerly Known as Vertoz Media Limited & Vertoz Media Private Limited) VERTOZ ADVERTISING LIMITED

Corporate Identity Number: L74120MH2012PLC226823 Registered & Corporate Office: 602, Avior Nirmal Galaxy, Opp. Johnson & Johnson, LBS Marg, Mulund (West), Mumbai, Maharashtra, India - 400 080. | Tel: +91 22 6142 6030; Fax: +91 22 6142 6061. Website: www.vertoz.com : Email: compliance@vertoz.com

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, November 12, 2020 at the registered office of the Company, to inter alia consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and

The Notice may be accessed on the Company's website at http://www.vertoz.com and may also be accessed on the Stock Exchange website at http://www.nseindia.com. Zill Shah Company Secretary & Compliance Officer

Date: 05.11.2020 CAMBRIDGE TECHNOLOGY ENTERPRISES LIMITED

TECHNOLOGY

Read, Off: Unit No. 04-03, Level 4, Block 1, "Cyber Pearl". Hitec City, Madhapur, Hyderabad-81. Ph: +91-040-40234400 Fax: +91-040-40234600 CIN: L72200TG1999PLC030997 E-mail: investors@ctepl.com Website: https://www.ctepl.com

## NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of Cambridge Technology Enterprises Limited will be held on Wednesday, November 11, 2020, interalia, to consider and approve Un-audited (Standalone & Consolidated) Financial Results of the Company for the guarter and half-year ended September 30, 2020. The notice is available on the website of the company at http://www.ctepl.com/ and may be accessed on the Stock Exchange websites at http://www.bseindia.com/ and http://www.nseindia.com/ For Cambridge Technology Enterprises Ltd

Ashish Bhattad Date: November 04, 2020

Repco

Place: Hyderabad

Repco Home Finance Limited CIN-L65922TN2000PLC044655 Registered Office: Repco Tower, No. 33,

Company Secretary & Compliance Officer

North Usman Road, T. Nagar, Chennai-600017 Corporate Office: Third Floor, Alexander Square, Old No.34 & 35, New No.2, Sardar Patel Road, Guindy, Chennai-600032 Ph: (044) - 4210 6650 Fax: (044) - 4210 6651;

E-mail: cs@repcohome.com | Website: www.repcohome.com

## NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure requirements) Regulations 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, November 13, 2020, inter alia to consider and approve the un-audited financial results of the Company for the quarter/half year ended September 30, 2020.

A copy of the Notice and the financial results on approval shall be available on the Company's website at www.repcohome.com and also on the website of the Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com. For Repco Home Finance Limited Sd/- K.Prabhu Place: Chennai

Date: 05.11.2020 Company Secretary



### GILLANDERS ARBUTHNOT AND COMPANY LIMITED Registered Office: C-4 Gillander House, Netaji Subhas Road, Kolkata – 700001

CIN: L51909WB1935PLC008194, Website: www.gillandersarbuthnot.com Telephone No. 033-2230-2331(6 Lines), Fax No. 033-2230-4185 E-mail: secretarial@gillandersarbuthnot.com

Notice is hereby given pursuant to Regulation 29(1)(a) read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held at its Registered Office on Friday, the 13th November, 2020, inter alia, to consider, approve and take on record the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and half ended 30th September, 2020 along with the Limited Review Report thereon.

The said Notice may be accessed on the Company's website at www.gillandersarbuthnot.com and may also be accessed on the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Gillanders Arbuthnot And Company Limited Kolkata 05th November, 2020

Compliance Officer

GENERIC ENGINEERING CONSTRUCTION AND PROJECTS LIMITED Regd Off.: 201 & 202, Fitwell House, 2nd Floor, Opp Home-Town, LBS Road, Vikhroli (West), Mumbai - 400083

CIN: L45100MH1994PLC082540 Website: www.gecpl.com, Email Id: geninfo@gecpl.com

### Phone No: 9167720671/022-25780272 NOTICE OF BOARD MEETING

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, November 10, 2020, inter alia, to consider and approve the Un-Audited Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2020.

The said Notice may be accessed on the Company's website at www.gecpl.com and may also be accessed on the Stock Exchange

website at http://www.bseindia.com. FOR GENERIC ENGINEERING CONSTRUCTION AND PROJECTS LIMITED

Sd/-Place: Mumbai Ami Shah

Company Secretary and Compliance Officer Date: 04/11/2020 PREMIER POLYFILM LTD.

### Registered Office: 305, Elite House, 36, Community Centre, Kailash Colony Extension, Zamroodpur, New Delhi 110048 CIN: L25209DL1992PLC049590, Telephone: 011-29246481 compliance.officer@premierpoly.com Website: www.premierpoly.com

NOTICE 1. Notice is hereby given that the Twenty Eighth Annual General Meeting (AGM) of the Members of Premier Polyfilm Ltd. will be held at Shah Auditorium, 2, Raj Niwas Marg, Civil Lines, New Delhi 110054 on Tuesday, the 01st December, 2020 at 11.30 A.M. to transact the business as mentioned in the Notice dated 27-06-2020 convening AGM

2. M/s Beetal Financial & Computer Services Pvt Ltd., the Registrar and Share Transfer Agent of the company, has sent the Annual Report along with Audited Balance Sheet as at March 31st ,2020, Audited Profit & Loss Statement, Schedules to Accounts, Cash Flow Statement for the year ending 31st March, 2020 together with Directors' and Auditors' Report for the Financial year 2019-2020 and also the Notice of AGM by e-mail to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories and RTA of the Company as on 30th October, 2020. 3. The Notice of AGM of the Company interalia indicating the process and manner of remote e-voting along with printed attendance slip and proxy Form

compliance.officer@premierpoly.com or from the registered office of the Company at 305, Elite House, 36, Community Centre, Kailash Colony Extension, Zamroodpur, New Delhi 110048. **4.** In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act,2013 read with the relevant Rules thereunder and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company is pleased to provide to its Members, facility to exercise their right to vote at the Twenty Eighth AGM by electronic voting system from a place other than the venue of the AGM ("remote e-voting") and the business to be transacted at the aforesaid AGM may be transacted through remote

can be downloaded from the Company's website www.premierpoly.com

or the same can be obtained by sending a request though e-mail to

(CDSL), Remote e-voting is optional. **5.** The Cut-off date for determining the eligibility of the members to vote by e-voting or voting is 24th November, 2020.

e-voting services provided by the Central Depository Services (India) Limited

**6.** The remote e-voting period will commence on 28<sup>th</sup> November,2020 from 9.00 A.M. and will end on 30<sup>th</sup> November,2020 at 5.00 P.M. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. 7. Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after despatch of the Notice and holding shares as on the

cut-off date i.e. 24th November, 2020 may follow the same procedure for remote e-voting as mentioned in the Notice of AGM. However, if the Member is already registered with CDSL for remote e-voting, then he/she can use his existing Login ID/User ID and for casting the vote through remote e-voting. Detailed procedure for obtaining Login ID/User ID and password is also provided in the Notice of AGM which is available on the Company's Website i.e. www.premierpoly.com and also on the website of CDSL e-Voting at www.evotingindia.com. 8. The facility for voting through ballot/polling paper shall also be made available at the AGM to those members who have not already cast their vote by remote

e-voting and are present at the AGM. The Members who have already cast their vote by remote e-voting prior to the AGM, may also attend the AGM, but shall not be entitled to vote again at the AGM. 9. Any grievances in respect of remote e-voting may be addressed to Shri Rakesh Dalvi, Manager, CDSL, "A" Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal

Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai 400013; Phone number 1800225533 or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com with a copy to the undersigned at compliance.officer@gmail.com for prompt attention. 10. Book Closure: Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rules thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members & Share Transfer Books of the company will remain closed from 24-11-2020 to 01-12-2020 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting. BY ORDER OF THE BOARD

> For PREMIER POLYFILM LTD Sd/-**COMPANY SECRETARY**

SUN TV NETWORK LIMITED

Regd. Office: Murasoli Maran Towers, 73; MRC Nagar Main Road, MRC Nagar, Chennai - 600 028 Tel: 044 - 44676767 Fax: 044 - 40676161 Email: tvinfo@sunnetwork.in, www.suntv.in

Please take note that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 12\* November 2020 to consider inter alia, take on record and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2020.

For Sun TV Network Limited Place: Chennai R. Ravi Date: 04.11.2020 Company Secretary

LYKIS LIMITED

CIN: L74999WB1984PLC038064 Registered Office:57B, C.R. Avenue,

1st Floor, Kolkata 700 012 Tel: +91 22 4069 4069 Fax: +91 22 3009 8128 E-mail: cs@lykis.in Website: www.lykis.in GENERAL NOTICE

Pursuant to the Regulations 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on hursday, November 12, 2020 to consider and take on record the Un-Audited Financial Results for the Quarter and Half Year Ended

Further details are available at the website of BSE Limited www.bseindia.com

September 30, 2020.

By Order of the Board of Directors For Lykis Limited Anubhay Shriyastaya

Place : Kolkata Company Secretary& Date: November 05, 2020 Compliance Officer

Consolidated Finvest &

### **Holdings Limited** Regd. Office: 19" K.M., Hapur - Bulandshahr Road. P.O. Gulaothi, Distt. Bulandshahr - 203408 (U.P) CIN: L33200UP1993PLC015474

E-mail: cs\_cfhl@jindalgroup.com Website: www.consofinvest.com Tel. No.: 011-26139256, 40322100 NOTICE Pursuant to provisions of Regulation 47 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015, notice is hereby given that

a meeting of Board of Directors of Consolidated Finvest & Holdings Limited is scheduled to be held on Friday, 13th November, 2020 at Head Office of the Company inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results for the quarter/ half year ended September 30, 2020. Further details are also be available on website of Company i.e. www.consofinvest.com and at the Stock Exchanges i.e. www.nseindia.com.

THE INDIAN WOOD PRODUCTS CO. LTD. Regd. Off: 7th Floor, 9 Brabourne Road, Kolkata - 700 001

Tel: 8232023820, Fax: 033 22426799 Website: www.iwpkatha.com; E-mail: iwpho@iwpkatha.co.in

Half Year ended September 30, 2020". In this connection as per the Company's Code of Conduct for Regulating, Monitoring & Reporting Trading by Insiders, the trading

For The Indian Wood Products Co. Ltd. Place: Kolkata Anup Gupta

## Date: November 05, 2020 Company Secretary

Read. Office: 14 B. 14th Floor. The Atria. Opp. Gurudwara Temple, Thevara, Ernakulam - 682 015. Tel: 8129511400

NOTICE Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held

of the Company will be held through video conferencing on Thursday, 12th November 2020 at 11.00 a.m. inter-alia to consider and approve Unaudited Financial Results and Limited Review Report for the quarter and half year ended 30th September 2020, at 14 B, 14th Floor, The Atria, Opp. Gurudwara Temple, Thevara Ernakulam - 682 015. Further details can be viewed on the website of the Company, www.kingsinfra.com as well as on

www.bseindia.com By Order of Board For Kings Infra Ventures Limited Ajithlal (Sd/-)



CIN: L74100MH1993PLC075361 Read, Off.; Plot No.; F/11 & F/12, WICEL Opp. SEEPZ Main Gate, Central Road, Andheri (E), Mumbai - 400 093 Tel: +91-22-67001000: Fax: 28324404 Email: secretarial@camlinfs.com Website: www.camlinfs.com

## NOTICE is hereby given that, Pursuant to Regulation 29 of the

Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, November 12, 2020 to, inter-alia consider, take on record and approve the standalone and consolidated un-audited financial results for the second quarter ended September 30, 2020.

equity shares has been closed from September 1, 2020 and shall re-open 48 hours after the declaration of financial results for the quarter ended September 30, 2020 This Notice is also available on

website of the Stock Exchanges at <u>www.bseindia.com</u> and www.nseindia.com. For Camlin Fine Sciences Limited

General Manager Legal

Place: Mumbai Date: 5th November, 2020

Consolidated Finvest & Holdings Ltd. 311 2020 Sd/-Date: 05.11.2020 Place: New Delhi Company Secretary CIN L20101WB1919PLC003557

NOTICE is hereby given that a meeting of Board of Directors of the Company is schedule to be held on Thursday, November 12, 2020 at 3.00 P.M at 16B, Judges Court Road, Kolkata - 700 027, West Bengal, "To consider and approve, inter alia, the Un-Audited Financial Results of the Company for the Quarter &

window which was closed for trading by designated persons from October 1, 2020 will now remain closed till November 14, 2020.

KINGS INFRA VENTURES LIMITED CIN: L05000KL1987PLC004913)

Email: info@kingsinfra.com Web: www.kingsinfra.com

Company Secretary & Date: 05.11.2020 Compliance Office

CAMLIN FINE SCIENCES LIMITED

NOTICE

The trading window of the Company for dealing in the

the website of the Company at www.camlinfs.com and on the

Mandar Godbole Company Secretary &

### जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की, श्री, रामकमा हरदेव सिंग हे डीबी ओझोन, पुर्वी ऑर्चिड ओझोन म्हणन जात या सोसायटीचे सदस्य होते त्यांच्य नावे फ्लॅट क्र.१००१, १०वा मजला, इमारत क्र.११, डीबी ओझोन, पश्चिम द्रुतगती महामार्ग महाजनवाडी, मिरा रोड (पुर्व), जिल्हा ठाणे येथील जागा होती, यांचे २१.०४.२०२० रोजी निधन झाले. माझे अशील पुष्पा सिंग, स्व. रामकुमार हरदेव सिंग यांची पत्नी यांच्या वतीने खालील स्वाक्षरीकर्ता वकील यांनी सदर सचना प्रकाशनापासन ११ दिवसांच्या कालावधीत अशिलांच्या नावे सोसायटीचे मालमत्तेतील मयत सदस्याचे सदर शेअर्स व हित इस्तांतरणासाठी इतर वारसदार किंवा दावेदार किंवा आक्षेपकर्ता यांच्याकडन खाली नमद केलेल्या पत्त्यावर यांचे दावा पृष्ठठचर्थ पुराव्यांच्या प्रतिंसह दावा किंवा आक्षेप मागविले आहेत. जर वर विहित कालावधीत कोणताही दावा/अरक्षेप प्राप्त न झाल्यास उप-विधीअंतर्गत तरतुदीप्रमाणे मयताचे शेअर्स हस्तांतरणाची मोकळीक सोसायटीला असेल.

सही/ ॲडव्होकेट स्वप्नील कदम नोंद क्रमांक एमएएच/४०८७/२००७ ३२, मित्रधाम को-ऑप. सोसायटी, देवनार कॉलनी, गोवंडी पश्चिम, मुंबई-४०००४३ ठेकाण: मुंबई दिनांक: 0६.११.२०२०

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that MR HARMESH RAMESH PATEL has applied for transfer of Flat No.A/5 on 1st Floor in the building of the society known as Modern Roop Kamal Co op. Hsg. Soc. Ltd., situated at S. V. Road. Opp Anand Ashram, Kandivali (West), Mumbai 400 067 along with five fully paid up shares of Rs.50/- each under Share Certificate No.5 bearing distinctive Nos. from 21 to 25 (both inclusive), from the name of Late Mr. Dahyabhai Shivram Patel who expired on 23rd April, 1980. Mr. Harmes Ramesh Patel intends to sell the said Flat an said Shares to Mr. Chandrakant Narayan Baing 8

Mrs. Arti Chandrakant Baing. All persons who have any claim, right, title and/o interest or demands to in or against the said property by way of mortgage, charge, trust, lier ession, gift, inheritance, maintenance, leas attachment or otherwise howsoever is hereb required to make the same known in writing to th undersigned at her address at Shop No.14, Akru Apartment Mathuradas Road Kandivali (West Mumbai 400 067 and also to the abovementione society within 15 days from the date hereo otherwise if any claim comes forward hereafter wi be considered as waived and/or abandoned. Sd/

(Rashida Y. Laxmidhar



## मोनार्च नेटवर्थ कॅपिटल लिमिटेड

सीआयएन: एल६५९२०एमएच१९९३मीएलसी०७५३९३ नोंदणीकृत कार्यालय: ९०१–९०२, ९वा मजला, ॲटलांटा संटर, ह्योग भवन समोर, सोनावाला गेड, गोरंगाल (पुर्व), मुंबई-४०००६३. दूरध्वनी:०२२–४३२१५८००, फॅक्स:९१–२२–२६८५०२५७ ई-मेलः cs@mnclgroup.com वेबसाइट: www.mnclgroup.com

### सचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियग २९(१)(अ) सहवाचिता ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील प्रकरणे इतर व्यवसायासह ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरित कंपनीचे एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या पंचालक मंडळाची सभा होणार आहे.

सिक्यरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (प्रोहिबीशन ऑफ इन्साईडर टेडिंग) रेग्यलेशन्स २०१५ आणि कंपनीचे आतील व्यापार रोखणेकरिता संचालन सांकेतांकनुसार सुचितप्रमाण कंपनीचे सर्व संचालक, संबंधित व्यक्ती, आतील व्यक्ती, प्रवर्तक, कंपनीचे कर्मचारी तसेच त्यांचे परिवार आणि त्यांचे जवळचे नातेवाईक (पुढे विहित व्यक्ती म्हणून संदर्भ) यांच्याकरित व्यापार खिडकी १ ऑक्टोबर, २०२० पासून बंद ठेवली जाईल आणि ३० सप्टेंबर, २०२८ रोजी तिमाही व अर्धवर्षाकरिताचे वित्तीय निष्कर्ष घोषणेनंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवली

सदर सूचना खालील वेबलिंक्सवर उपलब्ध आहेत:

http://www.mnclgroup.com/investor-relation/investor-relation-announcements http://www.bseindia.com/corporates/ann.html?scrip=511551&dur=A

मोनार्च नेटवर्थ कॅपिटल लिमिटेडकरित सही/ रुपाली वम

कंपनी सचिव

ठिकाण : मुंबई दिनांक : ०५.११.२०२०

#### व्हेरटोज ॲडव्हर्टायझींग लिमिटेड VERTOZ

(पुर्वीची व्हेरटोज मिडीया लिमिटेड व व्हेरटोज मिडीया प्रायव्हेट लिमिटेड) सीआयएन:एल७४ १२०एमएच२० १२पीएलसी २२६८२३

**नोंदणीकृत व कॉपॉरेट कार्यालय:** ६०२, अवायर निर्मल गॅलेक्सी, जॉन्सन ॲंण्ड जॉन्सन समोर, एल.बी.एस. मार्ग मुलुंड (प.), मुंबई, महाराष्ट्र, भारत–४०००८०. द्र्र.:०२२–६१४२६०३०, फॅक्स:०२२–६१४२६०६१, ई–मेल:complaince@verloz.com, वेबसाईट:www.verloz.com

<mark>सूचनां</mark> येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (एलओडीआर) रेयुलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २<sup>०</sup> नुसार **३० सप्टेंबर, २०२०** रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०** रोजी कंपनीच्य

सदर सूचना कंपनीच्या www.vertoz.com वेबसाईटवर तसेच मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या http:/ www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

ठिकाण: मुंबई दिनांक: ०५.११.२०२०

झिल शाह कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

व्हेरटोज ॲडव्हर्टायझींग लिमिटेडकरि

## युनिस्टार मल्टीमिडीया लिमिटेड

सीआयएन:एल७०१००एमएच१९९१पीएलसी२४३४३० नोंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र.९०१-९०२, ९वा मजला, ॲटलांटा सेंटर, उद्योग भवन समोर, सोनावाला रोड, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३. दूर.:०२२-४३२११८००, ई-मेल:unistarmultimedia@yahoo.com वेबसाइट:www.unistarmulti.com

सूचना . सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१ आणि सहवाचिता नियम ४७(१) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभ

यापुढे आम्ही सुचित करीत आहोत की, सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, २०१५ आणि आतील व्यक्तीद्वारे नियमन, पर्यवेक्षण व व्यापार अहवालकरिता संचालन आणि आतील प्रक्रियेच कंपनीचा सांकेतांकनुसार कंपनीचे सर्व संचालक/केएमपी/पदसिद्ध कर्मचारी/संबंधित व्यक्तींकरिता कंपनीचे शेअर्समधील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२० पासून यापुर्वीच बंद

सदर सूचना कंपनीच्या www.unistarmulti.com वेबसाईटवर तसेच मुंबई स्टॉक एक्सचेंजच्य

www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. युनिस्टार मल्टीमिडीया लिमिटेडकरिता

सही / दिनांक: 04.**११.२**0२0 ठिकाण: मुंबई कंपनी सचिव

### फोर्ब्ज अँड कंपनी लिमिटेड CIN-L17110MH1919PLC000628

त कार्यालयः फोर्ब्ज इमारत, चरणजित राय मार्ग, फोर्ट, मुंबई–४०० ००९. दूरध्वनीः+९१ २२ ६१३५८९००, फॅक्सः+९१ २२ ६१३५८९०१ वेबसाईटः www.forbes.co.in, ई-मेलः investor.relations@forbes.co.in

सूचना

सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेश १८१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७(१) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या वैधानिव लेखापरिक्षकाद्वारे अहवालासह ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव एकत्रित वित्तीय निष्कर्ष तसेच कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे बोर्ड मिटिंगची सचना कंपनीच्या www.forbes.co.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे. फोर्ब्ज अँड कंपनी लिमिटेडकरित

सही/ पंकज खड़ ठेकाण : वसई

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०४.११.२०२०

ठिकाण: मुंबई प्रमुख विधी व कंपनी सचिव दिनांकः ०४.११.२०२०

## **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that our client viz. Mr. Shrikrishna Gopal Gawde, is intends to sell the Flat No. 01, Ground Floor, Building No. 11 - A - II, New Vanashri Co-operative Housing Society Limited, Ashokvan, Shiv Vallabh Road, Borivali (East), Mumbai - 400 (said Flat) with 5 fully paid up Shares distinctive Nos. 81 to 85 (Both Inclusive) in respect of Share Certificate No. 17 (said Shares) issued by New Vanashri CHS Ltd which was originally hled by Mr. Gopal Narayan Gawde expired on 06-07-1991 leaving behind Mr. Shrikrishna Gonal Gawde (Son), Smt. Urmila Vijay Gaonkar nee Miss, Alka Gonal Gawde (Daughter) Mr. Milind Gopal Gawde (Son) and Mr. Narayan Gopal Gawde (Son) behind him. Wife o Mr. Gopal Narayan Gawde - Smt. Sarswati Gopal Gawde expired on 14-01-1989. Smt. Urmila Vijay Gaonkar nee Miss. Alka Gopal Gawde (Divorcee) on 21-02-2013 and Mi Milind Gopal Gawde {Unmarried} expired on 11-07-2006. Our client is hereby invites the claim on the said Flat & said Shares.

If any Person, Firm, Society, Company, Corporation or any Body Corporate has any claim or lien, on the said Flat & said Shares may file such claims or objections if any, within the period of 14 days from the date of this notice to -M/s. Bhogale & Associates

Advocates & Legal Consultants

1202, 12th Floor, Maa Shakti, Dahisar Udayachal CHS Ltd., Ashokvan, Shiv Vallabh Road Borivali (East), Mumbai - 400 066 If no claims or objections, as above, are received within the stipulated period, our clients

shall, at future date, treat any such claims, objections and/or rights having been waived, forfeited and / or annulled.

Place : Mumbai Date : 05/11/2020

दिनांक: ०५.११.२०२०

ठिकाण : मुंबई

M/s. Bhogale & Associates



फ्रेजर ॲण्ड कंपनी लिमिटेड

सीआयएन: एल५११००एमएच१९१७पीएलसी२७२४१८ **नोंद.कार्यालय:** बी–१०, दिव्यस्मित कोहौसोलि., गौरव गार्डन कॉम्प्लेक्स, गौरव जमुना इमारतीर बंदर पाखाडी रोड, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७. द्रर.: 0२२-२८६८६७३८ ई-मेल: fraseracp@gmail.com वेबसाईट: www.fraserindia.co.in

सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्र म्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे गन्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात **गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी** द्.४.00वा. फ्रेजर ॲण्ड कंपनी लिमिटेड च्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या www.fraserindia.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

> फ्रेजर ॲण्ड कंपनी लिमिटेडकरित श्री. विकेश कामदा (व्यवस्थापकीय संचालक)



## जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि , <mark>दुकान नं. ५-बी, तळ मजला, जय द्रज मानेक</mark> हो-ऑप. हौसिंग सो. लि., व्रज मानेक नगर नं.३, वी.एम. शाह मार्ग, भाईंदर (प), जि.ठाणे, श्री जयंतीलाल खिमराजजी जैन, घांच्या नावांनी होता, परंतु **श्री जयंतीला**ल् **खिमराजजी जैन,** ता. १९/०९/२०१३, रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारसापैकी म्हणून श्रीमती सुनिता जयंतीलाल जैन, ह्यांनी सोसायटीला सदर दुकान व शेअर सर्टीफिकेट मापल्या नावांनी करण्यासाठी अर्ज केलेला आहे.

तरी सदर दुकानावर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासह १/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी. एच. एस. लि.. स्टेशन रोड. भाईंदर (प). जि. ठाणे ४०११०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजूर ञ्रता येईल.

सुनील बी. गारोडिया (वर्कील - उच्च न्यायालय, मुंबई) स्थळः भाईंदर दिनांकः ०६.११.२०२०

### **PUBLIC NOTICE**

ate Smt Kanchanben Shantilal a member of the Harmony Building Co-operative Housing Societ Limited having an address at Flat No. A-903 Harmony Building Co-operative Housing Society Limited, Opp. Pawandham, Mahavir Nagar Kandivali (W), Mumbai 400067 died on 12th January, 2020 with making nomination in favor of his son Mr Chetan Shantilal Parekh.

That there are three other legal heirs who have executed a release deed jointly in favor of Mr. Chetan Shantilal Parekh. The society hereby invites claims or objection from the heir or heirs or other claimants/objection

or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capita property of the society within a period of 15 days from the publication of the notice, with copies of such documents and other proofs in support of his claim/objection for the transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society. If no claims/objection are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under Bye-Laws of the society. The claim/objection, if any, received by the society fo the transfer of shares and interests of deceas member in the capital/property of the society shal be dealt with in the manner provided under the Bye-Laws of the society. A copy of the registere Bye-Laws of the society is available for inspectio by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society between 10.00 A.M to 4.00 P.M from the date of publication

For and on behalf of The Harmony Building Co-operative Housing Society Limited......Hon. Secretary Place : Mumbai Date: 06.11.2020

of the notice till the date of expiry of its period.

### ट्रान्सवॉरंटी फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४०३, रिजंट चेंबर्स, नरोमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

**ोआयएनः**एल६५९२०एमएच१९९४पीएलसी०८०२२

**रध्वनीः** ४००१०९००, <mark>फॅक्सः</mark> ४००१०९९<sup>९</sup> वेबसाईट:www.transwarranty.com र्ड-मेलः

companysecretary@transwarranty.com सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रेक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ महवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्या ोत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल तेमाही व कालावधीकरीता कंपनीचे अलेखापरिक्षीव वेत्तीय अहवाल विचारात घेणे याकरिता **गुरुवार** १२ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालव . iडळाची सभा होणार आहे.

सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०९५ नुसार आणि आतील प्रक्रियेचा सांकेतांक व कंपनीद्वा . आतील व्यापार रोखण्यासाठी १ ऑक्टोबर. २०२ १४ नोव्हेंबर, २०२० पर्यंत (दोन्ही दिवर माविष्ट) कंपनीचे समभागात व्यवहार संदर्भाव व्यापार खिडकी संचालक, पदसिद्ध ( विहीत) कर्मचारी, संबंधित व्यक्ती आणि त्यांचे नजीक नातेवाईक यांच्याकरिता बंद ठेवण्यात येईल कं पनीच्य सचना

www.transwarranty.com वेबसाईटव आणि स्टॉक एक्सचेंजच्या जसे बीएसः www.bseindia.com) व एनएसइ www.nseindia.com) वेबसाईटव उपलब्ध आहे.

ट्रान्सवॉरंटी फायनान्स लिमिटेडकरित ठिकाण : मुंबई दिनांक: ०५.११.२०२० सुहास बोरगावक

ठिकाण: मुंबई

दिनांक: 0४.११.२0२0

## नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेड

सीआयएनः एल२७१०९एमएच१९६२पीएलसी२६५९५९

नॉदणीकृत कार्यालयः ४१२, ४था मजला, १७वी, वर्धमान चेंबर, कावसची पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर.:+९१-२२-६१३३४४००, फॅक्स:+९१-२२-२३०२४५५०, वेबसाइंट:www.nsil.netin, ई-मेल:investors.nsil@lodhagroup.com ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही
तपशील	३०.०९.२०२० (अलेखापरिक्षीत)	३०.०९.२०२० (अलेखापरिक्षीत)	३०.०९.२०१९ (अलेखापरिक्षीत)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३१०.२६	५९७.४६	496.20
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपूर्व)	१४७.८४	३७१.५५	४२३.८२
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	१४७.८४	રૂહે १.५५	४२३.८२
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	१०५.९५	२६६.०८	२४२.३0
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)			
(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१०५.९५	२६६.०८	२४२.३०
समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रति)	2000	2000	2000
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)		१८०४८.९६	
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)			
मूळ व सौमिकृत	0.43	१.३३	१.२
टीपः	•		

१. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.nsil.net.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

> संचालक मंडळाच्या वतीने व करीत नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेड

स्मिता घाग संचालिक (डीआयएन:0२४४७३६२)

POINT

### वन पॉईंट वन सोल्युशन्स लिमिटेड

(सीआयएन:एल७४९००एमएच२००८पीएलसी१८२८६९) (पुर्वीची वन पॉईंट वन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड)

नोंदणीकृत कार्याज्यः इंटरमंत्रनत इन्फोटेक पार्क, टी-७६२, टॉवर-७, ६व मजन, वाती, नवी मुंबई-४००७०३. दूर:+५९९(२२) ६६८७३८००, फॅक्स:+५९(२२) ६६८७३८८२, ई-मेक: investor@1point1.in, वेबसाइंट: www.1point1.in ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही च अर्थवर्षाकरीता अलेखापरिक्षीत एकत्रित वितीच निष्कर्षाचा अहवाल

					-	(रु.लाखात, ईपी	एस व्यतिरिक्त)	
		7	संपलेली तिमाही			संपलेले अर्धवर्ष		
अ. क्र.	तपशील	३०.०९.२० अलेखापरिक्षित	३०.०६.२० अलेखापरिक्षित	३०.०९.१९ अलेखापरिक्षित	३०.०९.२० अलेखापरिक्षित	३०.०९.१९ अलेखापरिक्षित	३१.०३.२० लेखापरिक्षित	
9. 2.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निञ्चल नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक	२६१८.८१	१८२४.४९	રૂપ્૪૫.५७	8883.30	£8£0.60	१२७११.२९	
3.	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(५८५.९०)	(६५0.२५)	६५.६५	(१२३६.१५)	६३.८६	(৬८७.०१)	
\ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करानंतर कालावधीकरिता निव्बळ नफा/(तोटा)	(५८५.९०)	(६५०.२५)	६५.६५	(१२३६.१५)	६३.८६	(२६३६.७७)	
ч,	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता	(\$8.50\$)	(६२१.११)	७१.६१	(९९९.५५)	५०.४६	(१९६४.७६)	
	सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(३७९.९५)	(६२२.१२)	<b>६९.५</b> २	(१००२.०८)	80.38	(१९८३.३७)	
ξ. ૭. ૮.	समभाग भांडवल राखीव (पुनर्मृल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी)	२५०७.४८	२५.७७.४८	२५०७.४८	२५०७.४८ २२२७.६०	२५ <i>०७.४८</i> ५२५४.७२	२५ <i>०७.४८</i> ३२२९.६६	
6.	उत्पन्न प्रातमाग (रू.१४/ – प्रत्यका) मूळ सौमिकृत	(0.02)	(२.४८) (२.४८)	0.26 0.26	(३,९९) (३,९९)	0.१६ 0.१६	(४১.e) (४১.e)	
	३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व		` '				(0.00)	

Ç.	2(48 NUME (6:70) - N(440)											
	मूळ	(9.02)	(२.४८)	0.26	(३.९९)	0.१६	(४১.७)					
	सौमिकृत	(9.09)	(२.४८)	0.26	(३.९९)	0.१६	(83.0)					
	३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिश्रीत एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल											
		7	नंपलेली तिमाही		संपलेले ३	संपलेले वर्ष						
अ.	तपशील	३०.०९.२०	३०.०६.२०	30.09.99	३०.०९.२०	३०.०९.१९	39.03.20					
क्र.		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित					
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२६१८.८१	१८२४.४९	३५४५.५७	8883.30	£8£0.60	१२५४४.२७					
₹.	करपुर्व नफा	(५५९.२३)	(६२९.८९)	94.87	(११८९.१२)	११५.३६	(२५५४.७७)					
₹.	करानंतर नफा	(३५१.१४)	(६००.१४)	८५.५८	(९५१.२८)	१००.७७	(१८९८.५३)					
٧.	एकूण सर्वकष उत्पन्न	(३५२.६६)	(६०१.१५)	८३.४९	(९५३.८१)	९०.६५	(१९१७.१४)					
A	A											

वरील निष्कषचि लेखासिनीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ५ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या संघालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले सेबी (लिस्टिंग ऑब्क्लिशन्स ॲप्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना नंशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे

ठिकाण: मुंबई अक्षय छाब्रा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक



GAGAN POLYCOT INDIA LIMITED **नोंदणीकृत कार्यालय:** युनिट क्र.२, गाळा क्र.२, शिव शंकर इंडस्ट्रीयल इस्टेट क्र.१, बर्माशेल पेट्रोल पंपाच्या मागे गाव वाळीव वसई (पुर्व), पालघर-४०१२०८. दूर.:८१०८५११९९, ई–मेल:gaganpolycot@gmail.com, वेबसाइट:www.gaganpolycot.com ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

तपशील	३०.०९.२०२० (अलेखापरिक्षित)	३०.०९.२०१९ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२० (लेखापरिक्षित)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	992.32	9२९.9४	२४१.१०
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२६.७७	-६१.९५	-3६२.९७
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२६.७७	-६१.९५	-3६२.९७
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	93.30	-६१.९३	-343.93
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)			
(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	93.30	-६१.९३	-343.93
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)	9000.00	9000.00	9000.00
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)			
<ol> <li>मूळ (रु.)</li> </ol>	0.93	(0.६२)	(3.43)
२. सौमिकृतं (रु.)	0.93	(०.६२)	(३.६३)

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीदारे पनर्विलोकन करण्यात आले आणि ०४ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मार

मागील संबंधित कालावधीचे आकडे हे चाल कालावधीसह तलनायोग्य करण्यासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पूर्वगठीत/पूर्वनमुद करण्यात आले संबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्नलोजर रिकायरमेंट्स) रेय्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सफेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील जतारा आहे. त्रैमासिव वित्तीय निष्कषिचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजवर वेबसाईटवर www.bseindia.com आणि कंपनीच्या www.gaganpolycot.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

गगन पॉलीकॉट इंडिया लिमिटेडकरित प्रज्वल पटे

डीआयएन:०६३८९७९७

वन पॉर्डंट वन सोल्यशन्स लिमिटेडकरिता

संपलेले अर्धवर्ष संपलेले अर्धवर्ष संपलेले वर्ष

दिनांक : ०५.११.२०२०

## आदी इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: एल२५२०३एमएच१९९४पीएलसी२०६०५३ नोंदणीकृत कार्यालय: ४२१, ४था मजला, कैलाश प्लाझा, आर-ओडिऑन मॉलजवळ, घाटकोपर (पूर्व),

मुंबई-४०००७७. दूरध्वनी क्र.:९८६९४४१११८, ई-मेल: aadi.industries@hotmail.com ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली तिमाही			संपलेल	मागील लेखापरिक्षित	
तपशील	३०.०९.२०	३०,०६,२०	३०.०९.१९	30.09.20	३०.०९.१९	३१.०३.२०
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	-	9.40	-	२२.४९	२०६.२२
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(8.८२)	(9.00)	(५.६३)	(५.८२)	(६.८०)	9२३.७9
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(8.८२)	(9.00)	(५.६३)	(५.८२)	(६.८०)	9२३.७9
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(8.८२)	(9.00)	(५.६३)	(५.८२)	(६.८०)	१२२.९६
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता						
एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष						
उत्पन्न (करानंतर))	(8.८२)	(9.00)	(५.६३)	(५.८२)	(६.८०)	१२२.९६
समभाग भांडवल	9000	9000	9000	9000	9000	9000
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे						
पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)						
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
१. मूळ	(0.04)	(0.09)	(0.0६)	(0.0ξ)	(0.00)	9.23
२. सौमिकृत	(0.04)	(0.09)	(0.0६)	(0.08)	(0.00)	9.23

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कषिचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या http://www.bseindia.com आणि कंपनीच्या www.aadiindustries.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> आदी इंडस्ट्रीज लिमिटेड सही/-रुशभ शाह पकीय संचालक (09888390)

## हॉटेल रग्बी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः २, तळमजला, ९, देव भुवन, गझदर स्ट्रिट, चिराबाझार, कालबादेवी, मुंबई-४००००२. **दूर.क.:**०२२-६७४७०३८० वेबसाईटः www.hotelrugby.co.in ई-मेलः rugbyhotel@rediffmail.com, सीआयएन:एल५५१०१एमएच१९९१पीएलसी०६३२६५

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

							(रु.लाखात)
अ.	तपशील	संपलेली तिमाही संपलेले अर्धवर्ष अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित			संपलेले वर्ष लेखापरिक्षित		
क्र.		३०.०९.२०	30.08.20	३०.०९.१९	30.09.20	३०.०९.१९	39.03.20
٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	-	-	-	-
ą	इतर उत्पन्न	2.68	२.७९	3.29	५.६३	<b>છ.</b> ૧૬	92.90
3	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व #)	(0.99)	(२.९९)	(0.00)	(3.90)	(0.90)	(9.80)
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण						
	बाबनंतर #)	(0.99)	(२.९९)	(0.00)	(3.90)	(0.90)	(9.80)
Ч	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि						
	इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(0.99)	(२.९९)	(0.00)	(3.90)	(७.९०)	(9.80)
ξ	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)	9832.26	9832.26	9832.26	9832.26	9832.26	9832.26
l9	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	(288.20)
۷	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
	मूळ	(8300.0)	(0.0209)	(0.0048)	(0.0203)	(0.044२)	(0.0६६१)
	सौमिकृत	(8300.0)	(0.0209)	(0.0048)	(0.0२७३)	(0.044२)	(0.0६६٩)
$\overline{}$							

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०४.११.२०२०

१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कषिचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.hotelrugby.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

) ३०.०९.२०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आहे आणि ०४.१৭.२०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

कोविड–१९ महामारीमुळे भारतात तसेच संपूर्ण जगभरात आर्थिक स्थितीवर प्रचंड प्रभाव पडला. व्यवस्थापनाला अपेक्षा आहे की, कंपनी मालमत्ता व दायित्वाच्या निष्पादन मुल्य वसूल करेल आणि वित्तीय अहवालात नमुद मुल्य हे पुढील/दीर्घ मुदत कालावधीवर प्रभावीत असणार नाहीत.

) # अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब हे इंड-एएस रूल्स/एएस रूल्स नुसार नफा व तोटा अहवालात जे लागू असेल ते तजवीज केले जाईल

हॉटेल रग्बी लिमिटेडकरित सही / महेंद्र ठाकर सीईओ व संचालव

हीआयएन: ०१४०५२५३

## दलाल स्ट्रिट इनव्हेस्टमेंट्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ३०१, विंतामणी अपार्टमेंटस्, १४७८, सदाशिव पेठ, टिळक रोड, पुणे-४११०३०. सुंबई कार्यालयः ६सी, सिंधू हाऊस, नाना भाई लेन, फ्लोरा फाउंटेन, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर.: २२०२४५५५ ई-मेल: info@dalalstreetinvestments.com, वेबसाईट: www.dalalstreetinvestments.com,

सीआयएन एलह ५२९०पीएन १२।००पीएलसी १४१२८३ ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(4.01010)
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष
तपशील	३०.०९.२० अलेखापरिक्षात	३०.०६.२० अलेखापरिक्षित	३०.०९.१९ अलेखापरिक्षित	३०.०९.२० अलेखापरिक्षात	३०.०९.१९ अलेखापरिक्षित	३१.०३.२० लेखापरिक्षात
कार्यचलनातून एकूण महसूल	0.00	0.00	0.00	७.००	90.00	98.44
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपुर्व) करपुर्व कालावधीकरिता निव्वळ	(8.39)	(8.60)	(১.৩८)	(९.०९)	(9.३२)	५.६२
नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ	(8.38)	(8.60)	(8.७८)	(९.०९)	(१.३२)	५.६२
नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	(8.38)	(8.60)	(३.९३)	(९.०९)	(9.34)	3.8८
(कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	93.92	98.20	92.90	२७.९१	98.६७	(२३.६८)
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) राखीव (पूर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील	३१.५१	39.49	३१.५१	39.49	39.49	39.49
वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) मूळ	(9.38)	(9.89)	(9.24)	(२.८९)	(0.83)	9.90
सौमिकृत	(9.39)	(9.89)	(9.24)	(२.८९)	(0.83)	9.90

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्वलोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सवेंजसह सादर करण्यात आलेली ३८ सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.dalalstreetinvestments.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वितीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या समेत मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले.

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये सचित भारतीय लेखाप्रमाण ३४-अंतरिम वित्तीय अहवाल सहवाचित पनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०१५, वेळाेवेळी सुधारितप्रमाणे आणि

शिफारसं व प्रमाणानुसार तयार केले आहेत. सबी (लिस्टिंग ऑफ अदर हिस्कोजर रिकायसमेंदस) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये आवश्यकतेनुसार वैधानिक लेखापरिशकांनी ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करित ाल स्ट्रिट इनव्हेस्टमेंट्स लिमिटे सही /

मुझाश मानेकशान

डीआयएन:००२०७३११

संचाल

उत्पन्न प्रतिभाग हे अंतरिम कालावधीकरिता वार्षिकीकृत नाही.

एन. आर. अगरवाल इंडस्ट्रिज लिमिटेड

अंधेरी (प ), मुंबई-४०००५३ दुर :६७३१७५०० फॅक्स २६७३०२२७/२६७३६९५३ सीआयएनः एल १९ १ १० एपी १९७४ पीएलसी०० १७ १ १, ई-मेलः admin@nrail.com, वेबसाईट: www.nrail.com

नोंदणीकृत कार्यालय: ५०२-ए/५०१-बी, फॉरच्युन टेरेसेस, ५वा मजला, सिटी मॉल समोर, न्यु लिंक रोड,

२० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त) संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेली तिमाही तपशील ३०.०९.२०१९ ३१.०३.२०२० 30.09.2020 ३०,०६,२०२० (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित (लेखापरिक्षित) कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) २७३१७.९६ २०४३५.४२ 38488.99 989090.88 करानंतर सांधारणं प्रक्रियेतून निव्वळ नफा(+)/तोटा(–) 9844.39 2369.84 99808.60 कूण इतर सर्वकष उत्पन्न/(तोटा)–निव्वळ (१८.४६) (6.84)(८८.२४)(90.98) भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/ – प्रती भाग) 9009.89 9009.89 9009.89 9009.89 मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकानुसार पुर्नमुल्यांकित राखीव वगळन राखीव ४०१७६.२३ उत्पन्न प्रतिभाग (रु.१० प्रत्येकी) विशेष साधारण बाबपुर्व) (वार्षिकिकरण नाही) 9.03 9.28 98.00 \$2.80 98.00 **ξ**ረ.**ξ**0 9.03 9.28 उत्पन्न प्रतिभाग (रु.१० प्रत्येकी) विशेष साधारण बाबनंतर) (वार्षिकिकरण नाही) 9.03 9.28 98.00 **ξ**ረ.**ξ**0

ब. सौमिकृत

१) वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०४.११.२०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. २) सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सवेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षीच सविस्तर नमून्यातील उतारा आहे. त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षीच संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com

> मंडळाच्या आदेशान्वरे एन. आर. अगरवाल इंडस्ट्रिज लिमिटेडकरीत

98.00

सही/ आर. एन. अगरवाल

ठिकाण : मंबर्ड अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ००१७६४४०) दिनांक : ०४.११.२०२०

व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.nrail.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.